CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

Corporate Office: 702, Marathon Max, Mulund-Goregaon Link Road, Mulund (West), Mumbal - 400 080.

Tel.: +91-22-6724 8484 / 88 Fax: +91-22-6772 8408

E-mail: citadel@marathonrealty.com Website: www.citadelrealty.in CIN: L21010MH1960PLC011764

June 09, 2022

To,
The Manager,
Department of Corporate Services,
BSE Limited,
P.J.Towers, Dalal Street,
Mumbai — 400 001.
Scrip Code: 530689

Subject: Submission of Newspaper Publications

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,we hereby submit the soft copies of Newspapers "Business Standard" and "Mumbai Lakshadeep" in their edition dated June 09, 2022 published in relation to Postal Ballot Notice. Kindly take the above information on your record.

Thanking You,

Yours Truly,

For Citadel Realty & Developers Limited

Sucheta Chaturvedi

Company Secretary & Compliance Officer



E-TENDER NOTICE

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO, invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following Tenders.

S.N.	Tender NO(Rfx No)/ Description/ Estimated Cost in Rs.			
	3000029050/Work of insulation and Cladding for Boiler, Steam Piping, Coal Mill Area, Flue Gas duct and Air Preheater as and when Required in U#3&4/Rs.2427270/-			
02	3000029080/Annual Maintenance Contract for Lighting and Misc Electrical Works at Various Locations of Unit 5,6,7 & ODP for CSTPS, Chandrapur/Rs.4401145.83			
	3000029105/Supply of Pall Rings for Degasser Tower Rubber Gromate for D.M. Plant, Non Sparking Chain for			

H2 Plant of WTP-I, CSTPS, Chandrapur/Rs.2140500/-

3000029102/Annual Work Contract for Engaging operators for operation of Vibratory Compactor & Loco Assistance at Coal Handling Plant-A&B, CSTPS/Rs.3676910.72

8000029172/Construction of Security Cabin, Parking Shed and Modification Works at New CISF Campus at CSTPS Chandrapur/Rs.4081982.42

3000029137/Procurement of Exide Make PLANTE LEAD ACID Battery Cell & Spares during COH of Unit#8,

CSTPS Chandrapur/Rs.1480327.50 3000029184/Procurement of Flexible Stranded Cables, Lugs, ICTP, Cable Jointing Kits, Heat Shrinkable

Sleeves, Cable Glands, Ferrules etc for CSTPS, Chandrapur/Rs, 1840367, 32 3000029136/Work of overhauling and Testing of Rectiformers during COH / Short Shut Down of Unit-8 CSTPS

Chandrapur/Rs.1883311.92

09 3000029114/Annual Work Contract for Housekeeping and office Work Assistance for Computer at Major Store CSTPS, Chandrapur/Rs.7822112.04

above floated tender published in MAHAGENCO online Portal . For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website https://eprocurement.mahagenco.in for (Sr. No.1 to 9). For any query Contact No.8554991818. **CHIEF ENGINEER (O&M)**

NOTICE NOTICE is hereby given that the certificate No 65512 for 100 Equity bearing Distinctive **⊗ Indian Overseas Bank**

STRESSED ASSETS MANAGEMENT DEPARTMENT Central Office, 763, Anna Salai, Chennai-600 002

RANSFER OF NPA LOAN EXPOSURES TO ARCS/ SCBs/ NBFCs/ AIFIS SFBs THROUGH e-AUCTION UNDER OPEN AUCTION METHOD

Indian Overseas Bank Invites Expression of Interest from ARCs/ SCBs / NBFCs / AIFIs / SCBs for the proposed transfer of NPAs (1) M/s Adliabad Expressway Private Limited and (2) Portfolio of MSME loan NPAs under Open Auction method. Interested prospective bidders are requested to intimate their willingness to participate in the e-Auction scheduled on 21.06.2022 by way of an Expression of Interest". For further details kindly visit Bank's Website at www.iob.in click on link TENDERS→Tenders→Tender information→ Notification dated 08.06.2022-Transfer of NPA loan exposures - Lot 1 during Q1 of FY 2022-23.

Place: Chennai Date: 08.06.2022

General Manager

CITADEL REALTY & DEVELOPERS LIMITED

CIN: L21010MH1960PLC011764

CIN: 121010MH1950+LC011764 rate Office: 702, Marathon Max, Mullund-Goregaon Link Road, Mulund (West), Mumbal - 400 080; Tel.: +91-22-67248484/88; Fax: +91-22-6772 8408 E-mail: citadel@marathonrealty.com; Website

NOTICE OF POSTAL BALLOT TO MEMBERS

NOTICE is hereby given that pursuant to Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013("Act") (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereoffor the time being in force) read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations" Obligations and Disclosure Requirements) Hegulations, 2015 ("Listing Regulations"), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020 read with other relevant circulars, including General Circular Nos. 10/2021 dated June 23, 2021 and 20/2021 dated December 8, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), for seeking the approval of the Members of Citadel Realty and Developers I miled ("Company") to transact the the Members of Citadel Realty and Developers Limited ("Company") to transact th Special Business as set out below and as contained in the Postal Ballot Notice dated April 29, 2022 ("Postal Ballot Notice"), by passing the said resolution through Postal Ballot, only by way of remote e-voting process:

Sr.	Particulars	Type of Resolution					
No.		(Ordinary / Special)					
1	To re-appoint Mr. Devendra Shrimankar (DIN 00385083) as an Independent Director and in this regard consider, and if thought fit, to pass with or without modification(s) the following as a Special	Special Resolution					

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the purpose of providing e-voting facility to its Members. In accordance tith the MCA Circulars, the Company has made necessary arrangements to enable e Members to register their e-mail address. Those Members who have not ye registered their e-mail address are requested to register the same by following th procedure set out in the Notice.

The Notice is being sent only by electronic mode to those Members whose nam appear on the Register of Members / List of Beneficial Owners as on Friday, June 03 2022 ("Cut-off Date"), received from NSDL and Central Depository Services (India) 2022 (Cur-off Date), received from NobL and Central Depository Services (india Limited (CDSL*) (collectively referred to as "Depositories") and whose — mail addres is registered with the Company / Depositories / Depository Participants.

A copy of this Postal Ballot Notice also be available on the website of the Company (https://citadelrealty.in/notices/), the relevant section of the website of the Stock Exchange on which the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited (www.bseindia.com) and the website of NSDL, the remote e-voting service providing agency to the Company (www.evoting.nsdl.com). The Notice is also attached for easyreference of the Members.

The remote e-voting facility will be available during the period, as given below

Commencement of Remote e-voting June 09, 2022, at 9.00 a.m End of Remote e-voting July 08, 2022 at 5.00 p.m

During the above mentioned period, eligible Members holding equity Shares of the Company as on the Cut-off Date, may cast their votes electronically. The remote e voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid

period. Vote on a resolution, once cast, cannot be changed subsequently. Detailed procedure for remote e-voting is provided in the Notice. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") for Members and e-voting user manual for Members available in the download section of www.evoting.nsdl.com or call on the toll free number: 1800 1020 990 /1800 224 430, or send a request to Ms. Soni Singh/Mr. Amit Vishal, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade or send a request to Ms. Soni Singh/Mr. Amit Vishal, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400

013; Email: evoting@nsdl.co.in to get your grievances on e-voting addressed. Thanking you, By the order of the Board of Directors of

Date: June 8, 2022

Citadel Realty & Developers Limited Company Secretary & Compliance Officer Nos.6550741-840 of ADF FOODS LIMITED

standing in the name of HOZEFA N KAPADIA has/have been lost or mislaid and undersigned have applied to the company to issue duplicate share certificates for the said shares. Any person who has/ have claim in respect of the aforesaid shares should lodge such claim with the company at its Registered Office: 83/86, GIDC INDUSTRIAL ESTATE NADIAD, GUJARAT - 387001 within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificates

> Name of Shareholds HOZEFA N KAPADIA

THE CHEMBUR NAGARIK SAHAKARI BANK LTD., 101-103, 1st Floor Rudresh Commercial Complex

Opp. Dr. Ambedkar Garden, Chembur, Mumbai - 71

PUBLIC NOTICE FOR SALE OF ASSETS M/s. SIDDHAKALAAPPARELS

SALE OF ASSETS UNDER SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & **ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002**

Offers are invited in sealed covers for sale of the properties mentioned below on "as is where is basis", charged/mortgaged by Smt. Anita Anil Patil in capacity of surety for the security to the Bank for the advances granted to M/s. Siddhakala Apparels for recovery of Bank's secured debt of over Rs. 2,83,27,895.05/- (Rupees Two Crore Eighty Three Lacs Twenty Seven Thousand Eight Hundred Ninety Five & Paise Five Only) plus further interest, cost etc. after having taken possession of the said assets by the Bank under Sec.13(4) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

SR. No	Description of Property and site	Earnest Money Deposit (Rupees)	Reserve Price
1	All that part and parcel of the property consisting of Hasti Industrial Premises Co-Op. Hsg. Soc. Ltd., Shop No.117, 1st Floor, Plot No. R-798, Opp. Millennium Business Park, Shil Mhape Rd, Mhape, Navi Mumbai - 400 701. Admeasuring area 2340 sqft. (Built-up)	Rs. 25000/- by Bank's DD favouring 'Authorised Officer, The Chembur Nagarik Sahakari Bank Ltd.'	Rs. 85,00,000/-

The BID OFFER for subject property should be submitted in separate closed and sealed envelope accompanied with a Rs 25,000/- Bank Demand Draft, towards Earnest Money Deposit (Interest Free) shall reach the undersigned at above mentioned address by 3.00 p.m. on or before 23.06.2022. The BID OFFERS obtained in closed and sealed envelopes will be opened on 24.06.2022 at 11.00 a.m. in the presence of the Bid Offers then present, and if deemed necessary by the undersigned, inters bidding will also take place at the same time. The undersigned reserves right to accept or reject, any or all Bid Offers, without assigning any reasons.

The Bank does not knows other charges on the said securities/properties, including that there are the monthly accumulated outstanding arrears of payment due and payable by our defaulting borrower M/s. Siddhakala Apparels to the respective flat as mentioned in above.

Persons interested may, after contacting the undersigned, inspect immovable properties on site, on 18.06.2022 between 12.00 p.m. to 2.00 p.m. For future enquiries and detailed terms and conditions of sale, interested persons may contact the Authorised Officer, The Chembur Nagarik Sahakari Bank Limited, Centralised Recovery Department, 70/R, Fair Host Lodge Building, MDS Marg, Central Avenue Road, Chembur (E), Mumbai – 400 071 either in person or on Tele Phone: (022) – 25273119, including obtaining of blank BID FORMS (at a cost of Rs. 100/- in cash per Form, in person only, from 10.06.2022 to 23.06.2022, Time 11.00 a.m. to 4 p.m.)

Date: 09.06.2022

Authorised Officer The Chembur Nagarik Sahakari Bank Limited

Sd/-

Mahindra

Mahindra & Mahindra Limited

Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai – 400 001 CIN: L65990MH1945PLC004558

website: www.mahindra.com • e-mail: investors@mahindra.com Tel: +91 22 22895500 • Fax: +91 22 22875485

NOTICE TO THE ORDINARY (EQUITY) SHAREHOLDERS OF THE COMPANY

Sub.: Transfer of Ordinary (Equity) Shares of the Company to the Investor Education and Protection Fund

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time ('the Rules').

The Companies Act, 2013 and the Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund ('IEPF'). However, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act. 1996, the Company will not transfer such shares to IEPF

Adhering to the various requirements set out in the Rules, individual communication has been sent to the concerned shareholders whose Ordinary (Equity) shares are liable to be transferred to IEPF under the Rules, for taking appropriate action(s).

The Company has uploaded full details of such shareholders including names, Folio number or DP ID & Client ID and shares due for transfer to IEPF on its website. Shareholders concerned are requested to refer to the web-link http://www.mahindra.com/investors/reports-and-presentations to verify the details of their unencashed dividends and the shares liable to be transferred to the IEPF.

Kindly note that all future benefits, dividend arising on such shares would also be credited to IEPF. Shareholders may also note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them. After Issue of new share certificate(s), the Company will inform the depository by way of Corporate Action to convert new share certificate(s) into DEMAT form and transfer the shares to IEPF as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules.

In case of share(s) held in dematerialised form, the Company shall inform the depository by way of Corporate Action, where the shareholder(s) have their accounts for transfer in favour of the IEPF Authority.

Please note that the due date for claiming dividend for Financial Year 2014-15 is 8th September, 2022. All concerned Shareholder(s) are requested to make an application to the Company/ the Company's Registrar and Transfer Agent preferably by 26th August, 2022 with a request for claiming unencashed or unclaimed dividend for the year 2014-15 and onwards to enable processing of claims before the due date.

In case no valid claim in respect of unclaimed dividend is received from the shareholders by due date, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agents at KFin Technologies Limited, Unit: Mahindra & Mahindra Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana - 500 032. Tel.: +91-40-6716 2222; Fax: +91-40-2342 0814; Toll Free No.: 1800-3094-001; Email: einward.ris@kfintech.com; Website: www.kfintech.com

For MAHINDRA & MAHINDRA LIMITED

Place : Mumbal

Date : 9th June, 2022

NARAYAN SHANKAR COMPANY SECRETARY

Indian Overseas Bank

REGIONAL OFFICE, 759/51, F. C. Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra Phone No. 020-25679234, 020-25670931, 020-25670951 Email - 2256ro@iobnet.co.in, 2256ardlaw@iobnet.co.in



Public Notice For Mega E-auction For Sale of Immovable Properties

be done by the undersigned through e-auction platform provided at the Web Portal https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi, https://www.iob.in

Sale of Immovable Properties Mortgaged to the Bank Under The Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. (No.54 of 2002)

Whereas, the Authorized Officer of Indian Overseas Bank has taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Section 13(2) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 in the following loan account with right to sell the same on 'AS IS WHERE IS BASIS', 'AS IS WHAT IS BASIS' and 'WHATEVER THERE IS', for realization of Bank's dues plus interest & costs as detailed hereunder and whereas consequent upon failure to repay the dues, the undersigned in exercise of power conferred under Section 13(4) of the said Act proposes to realize the Bank's dues by sale of the said property/ies. The sale will

Submission of Last data for sub-

ſ	SI.	Name of the branch and Name of account / Promotors /	NPA Date	Owner of the	Description of the Property	Date of Demand Notice	Date of Possession symbolic /	Reserve Price	Name of the Nodal Officer & Contact
	140.	Directors / Guarantors		Property		and Amount	physical	EMD	No. for inspection
						U/s 13(2)		Bid Increase	of property
	•••	Branch - Nashik Road	30/12/2021		Commercial Shop No. 4, Ground Floor, admeasuring about	28/01/2022	05/05/2022	9,80,000/-	Mr. Ravi Shankar
		Borrower: M/s. Jyoti Enterprises	Kumar Nana 150.00 Sq. Ft. i.e. 13.96 Sq Mt [Build Up], Sunny Apartment, out of Rs. 5,05,294/ Rokade Survey No 32/3D/2 - Behind Aurangabad Society, Tagore Nagar, plus further			Symbolic Rs. 4,78,236.94	98,000/-	Singh Mob - 7974173143	
		prop: Manoj Nana Rokade			Nashik-422001, Boundaries : East : Shop No. 3, West : Vacant Land, North : 60 feet Road, South : Parking of Building	interest	plus further interest	10,000	
Ī		Branch - Nashik Road	30/07/2021		Flat No. 04, on stilt floor in Krishna Apartment, on Plot No. 3, S. No.	14/09/2021	14/12/2021	22,00,000/-	Mr. Ravi Shankar
		Borrower - Krishna Refractories Prop.: Mr. Dhananjay B			886/3C, Near Kishore Nagar, Chetna Nagar, Rane Nagar, Nashik – 422009. Boundaries: East: Side Margin Space, West:	Rs. 22,67,395.58/-	Symbolic Rs. 23,45,114.58/-	2,20,000/-	Singh Mob - 7974173143
		Srivastava			Adjacent Flat North: Flat No.03, South: Side Margin Space	with further interest	plus further interest	10,000	

Note - Future interest at the contractual rate on the above mentioned amount and incidental expenses, cost, charges, etc. to be added. "This may also be treated as a Notice under Rule 8(6)/Rule 9(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the borrower/s and guarantor/s of the said loan about holding of

e-auction on the above mentioned date." M/S MSTC Limited having Registered office at 225-C, A.J.C. Bose Road, Kolkata-700020 (contact Phone & Toll free Numbers 033 - 22901004, operation time of Help desk: 8:00 am to 8:00 pm).

The intending Bidders / Purchasers are required to participate in the e-auction process at e-auction Service Provider's website https://www.mstcecommerce.com/auctionhome/lbapl

Account Number	Name and Branch	of e-Auction	online application for bid with EMD	of online application for BID With EMD	the Property
198902000015349 IFSC Code - IOBA0001989	IOB e auction EMD Account Branch - Karve Road Branch, Pune	Date - 12/07/2022 Time - 11.00 AM to 3.00 PM	From 27/06/2022 Onwards	11/07/2022 Before 4.00PM	20/06/2022 to 05/07/2022 From 11.00 AM to 3.00PM
_					



NAVI MUMBAI ZONE A & S Department Ground Floor, Bank of India Management Devp Institute Building, Plot No. 30, Sector 11 CBD Belapur, Navi Mumbai - 400 614 Email:Navimumbai.AandS@bankofindia.co.ir Relationship beyond banking Phone: 2756 4910/12/13 | Fax:2756 4911

REQUIREMENT OF PREMISES

Detailed notification inviting offers for acquiring premises on lease basis for shifting of our existing branch at Nere (District Raigad), is available on our web site ww.bankofindia.com. Prescribed format for submission of offer may be obtained up to 3.30 p.m. on 24.06.2022 from our A&S Dept. Navi Mumbai Zonal Office. Ground Floor Bank Of India Management Development Institute Building, Plot No. 30, Sector 11, CBD elapur, Navi Mumbai - 400614.

Last date for submission of offer is up to 3.30 p.m. on 24.06.2022 at Zonal Office.

Zonal Manager Navi Mumbai Zone

Reserve Price

Rs. 260.0 million

Regd. Office: ICICI Bank Limited, ICICI Bank Towers, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara, FICICI Bank Gujarat. Pin – 390 007 Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla

Term of sale

100% in Cash

Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

PUBLIC NOTICE - AUCTION OF FINANCIAL ASSET

terms of the policy of ICICI Bank Limited ("ICICI Bank") on Sale of Financial Assets and in line with the regulatory guidelines, ICICI Bank hereby invites Expression of Interes (EOI) from interested ARCs/Banks/NBFCs/FIs for purchase of Non-Performing Asset ("Financial Asset") on the terms and conditions indicated herein. It is hereby clarified tha confirmation of the name of successful bidder will be subject to final approval by the competent authority of ICICI Bank:

Sche	dule for E-Auction:	
Sr. No.	Activity	Date & Time
1	Submission of Expression of Interest ("EOI") and execution of Non-Disclosure Agreement ("NDA") (if not earlier executed with ICICI Bank)	June 14, 2022, latest by 5:00 PM
2	Release of Offer Document along with Preliminary Information Memorandum ("PIM")	June 15, 2022
3	Access to data room for due diligence	June 15, 2022 to June 30, 2022
4	Last date of Submission of bid Form	July 02, 2022, till 5:00 PM
5	Process of e-bidding	July 05, 2022 from 3:00 PM to 4:00 PM with auto extension of 5 mins. till sale is completed
6	Declaration of the winning bidder	July 05, 2022 by 6:00 PM.
7	Receipt of consideration amount and execution of Assignment Agreement and closure of transaction	Within 15 days from the date of acceptance of bid

TERMS & CONDITIONS OF AUCTION FOR THE FINANCIAL ASSET The sale of aforesaid Financial Asset is on "As is Where is Basis", "As is What is Basis", "Whatever There is Basis" and "Without Recourse Basis". Expression of Interest (EOI) can be sent through email at amol.meshram@icicibank.com

and/or vijayc.kumar@icicibank.com and/or by post at ICICI Bank Limited, ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051. The Bank will not be responsible/liable in case of non-receipt of EOI by the Bank for the reasons beyond the control of the Bank. Interested Parties are expected to take efforts to find out the status of communication sent by them to Bank to ensure their participation in the auction process The e-bidding process will be conducted through M/s E-Procurement Technologies Ltd

(Auctiontiger) on the website of auction agency i.e. on https://icicibank.auctiontiger.ne July 05, 2022 between 3:00 PM to 4:00 PM with auto extension of 5 minutes till sale is completed. The e-bidding process shall be subject to terms & conditions contained in the offer document, which will be made available to Parties post execution of NDA AllARCs/Banks/NBFCs/Fls (referred individually as "Party" and collectively as "Parties" are invited/eligible for participating in the e-auction

Interested Parties should submit their EOIs by hand delivery/email as per the details given in this notice along with relevant documents to establish their eligibility to the satisfaction of ICICI Bank

EOI should be on the letter head of the Party and must be signed by the authorized signatory of the Party, supported with evidence of authority of such authorized signatory (Board Resolution, Power of Attorney/equivalent document). The EOI shall compulsorily state the following: a. That the Party intends to participate in the e-auction and that it would like to proceed

with due-diligence in the data room (to be set up by ICICI Bank in its premises or organized through electronic mode at its discretion). b. That the Party is eligible (under applicable laws and regulations) and has the capacity to enter into and conclude the purchase of Financial Asset in accordance with applicable

laws and regulations of India. c. That the Party is neither having conflict of interest with the Bank nor it is related, directly or indirectly, with ICICIBank

d. Names of the Authorized Official(s) along with their contact details (mobile number, e mail IDs, etc.) ICICI Bank reserves the right to ask for information relating to the financial standing of the

interested Parties or other documents in relation to such interested Parties (including KYC related documents) at its sole discretion, ICICI Bank further reserves the right to declare an interested Party as ineligible in case KYC or any other documents/information are not furnished on demand, and decision of ICICI Bank in this regard shall be final and binding on all the Parties. Parties will be required to execute a Non-Disclosure Agreement ("NDA"). Immediately

upon execution of the NDA, PIM along with other account related information shall be shared with the Parties. Such information will be furnished on the basis of the available data and shall not be deemed to be a representation of the quality of the Financial Assi Further, ICICI Bank shall not be responsible for any error, misstatement or omission in the said particulars. After receipt of PIM/Offer Document and before starting the dur diligence, Party (ies) have to give the declaration that they have no conflict of interest and not related directly or indirectly with the Borrowers whose Financial Assets are proposed to be sold by ICICIBank.

Post due diligence, interested Parties should submit their Bid Form for participating in the auction process (in ICICI Bank format) by hand delivery/email as per the details given in this notice along with relevant documents to establish their eligibility to the satisfaction of ICICI Bank. Bid Form should be on the letter head of the Party and must be signed by the authorised signatory of the Party, supported with evidence of authority of such authorized

signatory (Board Resolution, Power of Attorney/equivalent document)). Interested Parties are not permitted to make a bid below the indicated Reserve Price fo the Financial Asset. Any bid submitted below the Reserve Price shall be deemed to be void.

. Detailed terms & conditions and the process for sale of the Financial Asset shall be mentioned in the Offer Document which will be made available to the interested Parties by the Bank after submission of EOI and execution of Non-Disclosure Agreement (if not

Once the bid has been accepted by ICICI Bank, entire payment along with execution of the assignment deed and other legal documentation will be required to be completed within 7 working days from the date of acceptance of offer by the Bank B. Any taxes/stamp duty etc. that may be applicable on the sale of the Financial Asset shall

4. After the sale, there would not be any liability devolving on the Bank and the Bank shall no have any involvement with reference to the asset sold and will not assume any legal credit, operational or any other type of risk relating to the Financial Asset sold Consequently, the Financial Asset shall not enjoy the support of credit enhancements/liquidity in any form or manner.

. Subject to applicable laws and regulations, ICICI Bank reserves the right to add, remov or modify the terms of sale of the Financial Asset at any stage without assigning any reason and without incurring any liability of whatsoever nature to any Party or Person and the decision of ICICI Bank in this regard shall be final and binding on all Parties. Further subject to applicable laws and regulations, ICICI Bank reserves the right to reject and/o cancel and/or defer the sale of the Financial Asset at any stage, without assigning any reason and the decision of ICICI Bank in this regard shall be final and binding on all Parties.

6. Particulars in respect of the aforesaid auction of the Financial Asset as specified in thi notice, the Offer Document and PIM will be on the basis of information available with ICIC Bank and shall not be deemed to be any representation by ICICI Bank on the quality of the Financial Asset or suitability of the same for the Parties. Further, ICICI Bank shall not be

responsible for any error, mis-statement or omission in the said particulars Each Party expressly acknowledge and agree in connection with its participation in the proposed auction of the Financial Asset that such Party will be solely responsible for its own due diligence, independent appraisal and investigation of all risks arising under or in connection with the Financial Asset including but not limited to:a. the financial condition, status and nature of the Borrower:

b. the legality, validity, effectiveness, adequacy or enforceability of any financing document and any other agreement, arrangement or document entered into, made or executed in anticipation of, under or in connection with the Financial Asset c. whether that Party has recourse, and the nature and extent of that recourse, agains the Borrower or other obligors or any of their respective assets under or in connection with the Financial Asset, or any financing document, other agreement, arrangement or document entered into, made or executed in connection with the Financial Asset;

 ${\tt d. \ the \ adequacy, \ accuracy \ and/or \ completeness \ of \ any \ information \ provided \ by \ ICICI}$ Bank or by any other person under or in connection with the Financial Asset; and

e. that each Party is solely responsible for any such checks or due diligence it is required to carry out and that it may not rely on any statement in relation to such checks or due diligence made by ICICI Bank.

For any further clarifications with regard to data room, terms and conditions of the auction of

submission of EOI/Bids, kindly contact Mr. Amol Meshram (contact No. 8369748878) or Mr. Vijay Kumar (contact No. 98208 03292), ICICI Bank Limited, ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051, or write at amol.meshram@icicibank.com o vijayc.kumar@icicibank.com.

This notice and contents hereof are subject to any prevailing laws, rules and regulations of India

Date: June 09, 2022 **Authorized Signatory** Place: Mumbai For ICICI Bank Limited

Date : 09/06/2022 Place : Pune

For detailed terms and conditions please visit - https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi, https://www.iob.in

Authorised Officer. Indian Overseas Bank

योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करावी - विवेक सोनवणे

नाशिक, दि.८ : शेतक ऱ्यांनी पेरणी मृग बहार २०२२-२३ करण्याचे नियोजन अंतर्गत शेतकऱ्यांनी करणे आवश्यक ८० ते १०० मिली आहे. तसेच वियाणांची खरेदी पावसाची रितसर झाल्यावरच करतांना पक्की पावती घेणे पेरणी योग्य पाऊस अंदाज आवश्यक असून झाल्याचा घेवून पेरणी करावी बियाणांचा वापर त्या आधी पेरणी करू पिशवी करतांना नये, असे आवाहन उलट्या बाजूकडून जिल्हा अधिक्षक फाडून वियाणे कृषि अधिकारी वापरावे. तसेच विवेक सोनवणे त्यातील १० ते १५ यांनी शासकीय ग्रॅम बियाणे, टॅग, पिशवीसह प्रसिद्धी पत्रकान्वये जतन कळविले आहे ठेवण्यात शासकीय यावे. घरगुती प्रसिद्धी बियाणांचा वापर पत्रकात त्याची नमुद केल्यानुसार, करतांना सध्याचे क्षमता तपासून अंदाजानुसार घ्यावी, असेही जिल्हा पावसाचे आगमन लांबणीवर पडण्याची अधिक्षक कृषि विवेक अधिकारी सोनवणे यांनी यानुसार पावसाचा

घेवून

अंदाज

जाहीर सूचना

सांगितले आहे.

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशीत (१) श्रीमती शिल्पा सुहास जोशी, (२) कुमारी सोनल सुहास जोशी व (३) कुमारी श्रुती सुहास जोशी यांना फ्लॅट क्र.५२/५९, १ला मजला, ए/ ६–१४, एलिजीबल कोहौसोलि., जिवन विमा नगर, बोरिवली (प.), मुंबई-४००१०३ (यापुढे सदर फ्लॅट) तसेच अनुक्रमांक २७६ ते २८० (दोन्ही समाविष्ट) धारक भागप्रमाणपत्र क्र.५६ अंतर्गत सोसायटीचे भांडवलातील शेअर्स व हित हे सदर म्लॅटचे मालक असलेले श्री. मेहुल उल्हास पारिख व प्रिती मेहुल पारिख यांच्याकडून खरेदी करू इच्छित आहेत.

जर कोणासही सदर फ्लॅट किंवा शेअर्सबाबत करारनामा, तारण, प्रतिकुल अधिकार, हक्क, हित किंवा अन्य इतर कोणत्याही प्रकारे दावा असल्यास किंवा त्यांच्याकडे ताबा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता वकील श्री. एन.आर. पांडे, भांडारकर भवन, कोर्ट लेन, बोरीवली (प.), मुंबई-४०००९२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ (पंधरा)** दिवसात कळवावे अन्यथ असे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत, असे प्तमजले जाईल आणि माझे अशील सदर फ्लॅटबाबत खरेदी प्रक्रिया पुर्ण करतील.

सही / - वकील श्री. एन.आर. पांडे मो.क्र. : ९८६९०४९४८६ दिनांकः ०९.०६.२०२२

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, गाझे अशील श्री. विजयकुमार अजयकुमार सरवैया व श्री. विरेंद्र अजयकुमार सरवैया हे दुकान क्र.५ तळमजला, न्यु अंबिका को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीलि., जवाहर नगर रोड क्र.२, एसआरर्व्ह हॉस्पिटल समोर, प्लॉट क्र.१५५, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४, क्षेत्रफळ २५० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, -जमीन सीटीएस क्र.३८, महसूल गांव पहाडी एक्सर, तालुका बोरिवली, नोंदणी व उप-नोंदणी जिल्हा मंबर्व रपनगर जिल्हा या जागेचे मालक आहेत. मळत: सट दुकान श्रीमती लिलाबेन अजयकुमार सरवैया यांनी खरेदी . केला होता आणि श्रीमती लिलाबेन अजयकुमार सरवैया यांचे २५.१०.२०१९ आणि त्यांचे पती श्री. अजयकमा सरवैया यांचे २१.०३.२००५ रोजी निधन झाले आणि माझे अशील श्री. विजयकमार अजयकमार सरवैया व श्री. विरेंद्र अजयकुमार सरवैया हे सदर मयत श्रीमती लेलाबेन अजयकुमार सरवैया यांचे कायदेशीर वारसदा

आता माझे अशील श्री. विजयकुमार अजयकुमार सरवैया व श्री. विरेंद्र अजयकुमार सरवैया यांना श्रीमती लिलाबेन अजयकमार सरवैया यांचे कायदेशीर वारसदार म्हणू-उपरोक्त सदर दकान विकी करण्याची रच्छा आहे म्हणून माझे अशिलांनी कायदेशीर प्रक्रियेकरिता दावा गगविले आहेत.

जर कोणा व्यक्तीस किंवा कंपनीस किंवा संघटनेस विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, बक्षीस, कायदेशीर इक्रमार्फत काही दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत पुराव्यांसह खालील म्बाशरीकर्ताकरे कलवावे. अन्यथा अगा व्यक्तींचे टावे असल्यास ते त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल. ठिकाण: मंबई

दिनांक:0९.0६.२०२२ सही/ श्री. उमंग एच. पारचोलिय

वकील उच्च न्यायाल फ्लॅट क्र.:बी-६०४, पुष्कर ॲकोर्ड, लोखंडवाला टाऊनशिप, आकर्ली रोड, कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती छाया गणेश कारंडे या फ्लॅट क्र.५६९९, इमारत क्र.१७१, बाल आनंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, कन्नमवा नगर-१, विक्रोळी (पुर्व), मुंबई-४०००८३ येथील जागेच्या मालक आहेत

वर नमुद फ्लॅटचे मुळ भागप्रमाणपत्र. भागप्रमाणपत्र क्र.१६, सर्वसाधारण शेअर्स । चे रु.५०/- प्रत्येकीचे एकूण रु.२५०/- चे अनुक्रमांक ७६ ते ८० असलेले प्रमाणपः हरवले आहे. लापता तक्रार विक्रोळी पोलीस ठाणे, मंबई येथे तकार क्र.१०८/२०१ दिनांव २२.०१.२०२२ अंतर्गत नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस काही दावा/आक्षेप असल्यास लेखी कळवावे/संपर्क सचिव, इमारत क्र.१७१ बाल आनंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, कन्नमवार नगर-१, विक्रोळी (पूर्व) मंबई-४०००८३.

जर सदर सुचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसात न सापडल्यास उप-विधीच्या तरतदीनसार दय्यम भागप्रमाणपत्र सोसायर्ट वितरीत करेल.

सही/-सचिव बाल आनंद कोहौसोलि ठिकाण: मुंबई दिनांक: ०८.०६.२०२३

हरवले आहे

श्री मंजू चौधरी. राहणार-फ्लॅट नं बिल्डिंग नं-१०, जागृती हौसिंग सोसा., एस. एल. रोड, पश्चिम, मुंबई संपर्क-मुल्ंड ९८९२६०७११४ मालक नयनाबेन जयंतीलाल पटेल यांच्या नावे असलेले ओरिजनल शेअर सर्टिफिकेट क्रमांक २३४ २९/५/२०२२ रोजी भाजी मार्केट मध्ये आर. आर. टी. रोड वरून जात असताना दपारी १४.५७ ला गहाळ झाले आहे तरी कृपा करून कोणालाही मिळाल्यास वर नमूद केलेल्या नंबर वर संपर्क करावा ही विनंती.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती नीत नारायण प्रधान या फ्लॅट क्र.३०९, ३रा मजला क्षेत्रफळ ३९६ चौ.फु. अर्थात ३६.८० चौ.मी. बिल्टअप, पांचाळ नगर म्हणून ज्ञात इमारत पांचाळ नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, नालासोपारा (प.) जमनी सर्व्हे क्र.८६, गाव निळेमोरे, तालुका वसई जिल्हा ठाणे (आता पालघर), वसई उपनिबंधकांच्या क्षेत्रात असलेल्या जागेचे मालक होते. पुढे सदर फ्लॅटचे संयुक्त मालक अर्थात श्री नारायण प्रधान यांचे २३ सप्टेंबर, २०२१ रोजी निधन झाले आणि सदर फ्लॅटचे पुर्वीचे श्रेणी करारनामा अर्थात २७ नोव्हेंबर, १९९६ रोजीच विक्री करारनामा आणि ८ मार्च, १९९६ रोजीच विक्री करारनामा हरवला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेजांवर आणि उपरोक्त हस्तांतरणाबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, तारण, अधिभार मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाच कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात **ॲड. मॉन्सीला क्रास्टो** यांच्याकडे सदर सूचन प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

ॲड. मॉन्सीला क्रास्टो

ठिकाण: मुंबई

म्लॅट क्र.ए/१०२, चावरे आर्केड कोहौसोलि अभिनव हॉस्पिटलच्या वर, नालासोपार (पश्चिम)-४०१२०३.

दिनांक:0९.0६.२0२२

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, सुनिल कुमार अगरवाल यांच्या नावे असलेले सिमेक लि (सीआयएन: एल६३०३२एमएच१९८६पीएलर्स १५४९१०) यांचा नोंदणीकृत कार्यालय पत्ताः ९०१-९०५, २१५, ॲट्रीयम, ९वा मजला, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००९३ यांचे अनुक्रमांक ३१२६७१० -३१२६७२०० असलेले १०० शेअर्सकरिता प्रमाणपत्र क्र.७५४०५

हरविले आहे. वर नमुद प्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणप वितरणासाठी कंपनीकडे अर्ज करण्यात आला आहे. जर कोणा व्यक्तीस मुळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी कंपनीच्या वर नमुद केलेल्या कार्यालयात किंवा त्यांचे निबंधक सी बी मॅनेजमेंट सर्विसेस प्रा.लि. पी-२२, बोन्डेल रोड, ५वा मजला, कोलकाता पश्चिम बंगाल-७०००१९ येथे सदर सूचन प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. ठिकाण: हातिबारी

दिनांक: ०९.०६.२०२२ नाव: सुनिल कुमार अगरवाल पत्ताः करकतनासा, मु./पो. हातिबारी, जिल्हा सुंदरगड, ओडिशा-७७०४६.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. गुरुनाथ एम. धोत्रे व कुमारी लिला गुरुनाथ धोत्रे हे रोझारिओ को-ऑप.हौ.सो.लि., फ्लॅट क्र. १६, रोझारिओ अपार्टमेंट, ३रा मजला, एसके गुप्ता ॲण्ड कं. समोर, कमानी, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७० येथील जागेचे मालक आहेत.

वर नमुद फ्लॅटचे मुळ भागप्रमाणपत्र, भागप्रमाणपत्र क्र.१६, सर्वसाधारण शेअर्स प चे रु.५०/- प्रत्येकीचे एकूण रु.२५०/- च अनक्रमांक ७६ ते ८० असलेले प्रमाणपः हरवले आहे. लापता तक्रार विनोबा भावे पोलीस ठाणे. मंबई येथे तकार क्र.१२४८१ दिनांक ०६.०६.२०२२ अंतर्गत नोंद केली आहे. जर कोणा व्यक्तीस काही दावा/आक्षेप असल्यास लेखी कळवावे /संपर्क सचिव, रोझारिओ को-ऑप. हौ.सो.लि., फ्लॅट क्र.१६, रोझारिओ अपार्टमेंट, ३रा मजला, एसके गुप्ता ॲण्ड कं

समोर, कमानी, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७० जर सदर सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसात न सापडल्यास उप-विधीच्य तरतुदीनुसार दुय्यम भागप्रमाणपत्र सोसायटी वितरीत करेल.

सही/ लिला गुरुनाथ धोत्रे ठिकाण: मुंबई दिनांक: 0८.0६.२०२२

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. गणेश सिताराम कारांडे हे फ्लॅट क्र.५६९८, इमारत क्र.१७१, बाल आनंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, कन्नमव नगर-१, विक्रोळी (पुर्व), मुंबई-४०००८३

वर नमुद फ्लॅटचे मुळ भागप्रमाणपत्र भागप्रमाणपत्र क्र.८, सर्वसाधारण शेअर्स ५ र रु.५०/- प्रत्येकीचे एकूण रु.२५०/- च अनक्रमांक ३६ ते ४० असलेले प्रमाणपः हरवले आहे. लापता तक्रार विक्रोळी पोलीस ठाणे, मुंबई येथे तक्रार क्र.१०८/२०१ दिनांक २२.0१.२0२२ अंतर्गत नोंद केली आहे.

येथील जागेच्या मालक आहेत.

जर कोणा व्यक्तीस काही दावा/आक्षेप असल्यास लेखी कळवावे/संपर्क सचिव, इमारत क्र.१७१ बाल आनंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लिमिटेड, कन्नमवार नगर-१, विक्रोळी (पूर्व) मंबई-४०००८३.

जर सदर सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसात न सापडल्यास उप-विधीच्या तरतुदीनुसार दुय्यम भागप्रमाणपत्र सोसायर्ट वितरीत करेल.

सही/-सचिव बाल आनंद कोहौसोलि ठिकाण: मंबई दिनांक: ०८.०६.२०२

<u>जाहीर नोटीस</u> सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, सदनिक

क्र. ४०१, बिल्डिंग नं. ए -०१, शांती विद्या नगर्र ए१-ए२ को. हौ, सो. लि. शांती विद्या नगरी, हाटकेश, मीरा रोड (पू), जि. ठाणे ४०११०७, ही मिळकत आमचे अशील श्री. नरेंद्र जयराम हुंबरे आणि सौ. वैशाली नरेंद्र हुंबरे यांच्या मालकीची आहे. मध्यंतरीच्या काळात दि. ०५/०६/२०२२ रोजी दुपारी २ च्या सुमारास आमचे अशील हाटकेश ते मीरा रोड स्थानक येथे रिक्षेतून प्रवास करीत असताना त्यांच्या हातून शांती विद्या नगरी ए१-ए२ को. हौ. सो. लि. यांनी बहाल केलेले वरील सदनिका संबंधित भागपत्रक गहाळ झालेले आहे. सदरची बाब स्थानिक पोलीस स्टेशन यांना कळवलेली आहे तरी या बाबत जर कोणाची काहीही हरकत दावे असल्यास ती आमच्या खालील पत्त्यावर १४ दिवसांचे आत नोंदवावी, तसे न केल्यास आमचे अशील पुढील कारवाई पूर्ण करतील आणि या विषयी कोणाचीही कोणतीही तक्रा

ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घावी. मंदार असोसीएट्स ॲंड्व्होकेट्स पत्ताः बी – १४, शांती शोप्पिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७. ठिकाण : मीरा रोड दि. ०९.०६.२०२२

जाहीर सूचना

वर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आं की, म्हाडाद्वारे माझे अशील **श्री. सुग्रिवप्रसा** जिवीत उर्फ जियुत जैस्वाल यांना खोली क्र.बी १४, चारकोप(१) लक्ष्मी नारायण को-ऑप. हौर्सि सोसायटी लि., [']प्लॉट क्र.५३७, आरएससी-५३ सेक्टर ५, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ या जागेबाबत म्हाडाद्वारे वितरीत मुठ गटपपत्र हरवले/गहाळ झाले आहे. याबाबत चारको पोलीस ठाणे. मंबई येथे तकार क्र.११९०८/२०२ दि.०२.०६.२०२२ रोजी नोंद करण्यात आली आहे जर कोणा व्यक्तीस ते सापडल्यास किंवा कोणताई अधिकार, हक्क, दावा किंवा हित किंवा आक्षेप सल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता <mark>ॲड. उमेश</mark> व्ही. जाधव यांना खोली क्र.४३, प्लॉट क्र.२५३ आमंत्रण कोहौसोलि.. सेक्टर क्र.२. चारकोप कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथे सूचन काशन तारखेपासून ७ दिवसांत संपर्क करावा अन्यथ अमे ममजले जाईल की वाटपपत्र हे हरवले आहे आणि त्याकरिता त्यांचे आक्षेप त्याग केलेले आहेत

सही/-श्री. उमेश वही, जाधव वकील उच्च न्यायालय दिनांक: ०९.०६.२०२२

PUBLIC NOTICE

As per the instructions of my Client Mr Ashlsh Arun Valdya I give this Notice that Shrl. Arun Narayan Valdya a member o Co-operative Housing Society Ltd. having address at Flat No. 102. B Wing East), Mumbai 400097 and holding Flat N (Cast), Multipart adoubt and Holding Fraction.

102, B Wing in the building of the society
named Chandrapuri CHSL., along with
Share Certificate bearing No. 20, Distinction
Nos. from 96 to 100, died on 08.09.2019 Nos. from 96 to 100, died on 08.09.2018 without making any nomination leaving behind him his son named Ashish Arur Vaidya and daughter Mrs. Geeta Rajest Vedak (Nee Geeta Arun Vaidya). The saic daughter Mrs. Geeta Rajesh Vedak has released her undivided right, title and interest in the said Flat No. 102, B wing to the said son Mr. Ashish Arun Vaidya by Release Deed dated 12.02.2021 which is loaded/ expiateral hefore the office of the odged/ registered before the office of the Sub-Registrar, Borivali- 5, under serial No Sub-Registrar, Borwali- 5, under senal No. BRL/5/26/12/2021 on dated 12.02.2021. In the said Release Deed, it was found the incorrect date of death of late Arun Narayan Validya was mentioned as 28.09.2019 through oversight. Hence the Rectification Deed is made on dated 19.05.2022 Mr. Arun Naryan Vaidya i.e. 08.09.2021 which is lodged/ registered before the offic of the Sub-Registrar, Borivali-5, under seria No. BRL/5/7501/2022 on dated 20.05.2022

The undersigned hereby invites claim or objections from the heir or heirs or other or objections from the neir or neirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such document and other proofs in suppo such accument and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the hares and interest of the deceased members. shares and interest of the deceased member in the capital/property of the society in suc The claims/objecti received by the society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the society shall be dealt ith in the manner provided under the Bye laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with hairman/Secretary of the society a orking hours, from the date of publication f the notice till the date of expiry of its

Sd/- Mr. Rameshbabu B. Ciliver (Advocate High Court)
Add: Flat No.1302, "A" Wing, B.No. 29
Geetanjali CHSL, Khernagar Bandra (East), Mumbai 400 051 Place: Mumbai Date: 09/06/2022

सूचना

श्रीमती लता गणपत कुडाळकर ह्या श्री साई को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., ज्याचा पत्ता येथे आर. बी. चांदोरकर मार्ग, आग्रीपाडा, मुंबई- ४०० ०११ च्या सभासद आणि सोसायटीच्या बिल्डींग-मधील फ्लॅट क्र. ३०१ च्या धारक असून कोणत्याही नामनिर्देशनाशिवाय १३.०६.२०२० रोजीस निधन झाले.

सोसायटी यादारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपदार किंवा आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यार ते सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या कालावधीमध्ये सोसायटीच्या भांडवल/मिळकती मधील मयत समासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या/ दाव्या/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील तरतदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल मिळकती मधील मयत सभासदाचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाहीँ करेेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/आक्षेपकांद्वारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांचेकडे सायं. ७.०० वा. ते सायं. ९.०० वा. च्या मध्ये सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून तिच्या कालावर्ध समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे. ठिकाण : मुंबई

दिनांक : ०९.०६.२०२२

श्री साई को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. च्या वतीने आणि करिता सही/-सन्मा. सचिव

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०९.०६.२०२२

जाहीर सूचना थे सूचना देण्यात येत आहे की, सद्गुरू कॉम्प्लेक (ए-बी) कोहौसोलि., ए.के. वैद्य मार्ग, फिल्म सेटी रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-६३ यांचे अनुक्रमांक १११ ते १११५ धारक ५ (पाच) र्वसाधारण शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.२३ : हरवले/चोरीस गेले आहेत आणि दिंडोशी पोलीस ाणे यांचे कार्यालयात दिनांक ०२.०६.२०२ तेजीचे लापता नोंद क्र.१५१/२०२२ नोंद करण्यात भाले आहे. जर कोणास[े] सदर भागप्रमाणपत्र गपडल्यास आमच्याकडे लवकरात लवकर संपर् करावा. विंग-ए, ७०४, सद्गुरू कॉम्प्लेक्स एक (ए-बी)

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.. सॅटेलाईट . ऑवरच्या पुढे, ए.के. वैद्य मार्ग, फिल्म सिटी रोड रिगाव (पुर्व), मुंबई-४०००६३. ाव: कुमारी चंद्रिका टी. सोयंतर

गोबा.:९७२७७३१८७४ ईमेल:csoyantar@hotmail.com

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय हसनअली

स्साजी व खरूनिसा हसनअली जगमग हे मालम सी.एस.क्र.१८३८, मांडवी विभाग, बी-३५०६ २५, उमरखाडी, १ला रोड हाऊस, डोंगरी, मुंबई ४००००९ या जागेचे मालक होते. यांचे अनुक्रमे ०२.०८.१९६१ व १९.११.१९८२ रोजी निधन झाले. त्यांचा मूलगा फिदाहसेन हसनअली जगम व सुन सिकना फिदाहरीन जगमग यांचेह ०४.११.२०१९ व ०६.०६.२०११ रोजी निध झाले. माझे अशिलांच्या वतीने श्री. सैफी फिदाहसे जगमग, मयताचे नातु व मुलगा यांनी खाली स्वाक्षरीकर्ता वकिलामार्फत सदर मालमत्तेतील मयत तदस्याचे शेअर्स व हित त्यांच्या नावे हस्तांतरणासाट विदार किंवा आक्षेपकर्ता यांच्याकडन दावा/आक्षे गृष्ठठचर्थ पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचन प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत मागवित आहेत. विहित कालावधीत टावा/आक्षेप पाप र झाल्यास मयत सदस्याचे मालमत्ता व हित यास व्यवहार करण्यास माझे अशील मुक्त असतील. ठिकाण: मंबई

दिनांक: ०९.०६.२२ अंड. विश्वनाथ तिवार टारा अद्यमनसकिना ६/३०३ आकाश गँगा कोहौसो., दैनिक शिवनेर रोड, वरळी, मुंबई-४०००१८

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that We, Mr. KRISHNAN DHARMARAJAN and Mr. RAVI DHARMARAJAN have lost / misplaced the share certificate No 12872 bearing Distinctive nos. 10030141 to 10031620 in Folio No. N00427 for 1480 equity shares of face value of Re.1/- paid up per share of Borosil Limited having Registered Office and 1101, 11th Floor Crescenzo G-Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai- 400051 and have applied to the Company for issue of duplicate share certificate

Any person having claim / objection can write to the company within 15 days from the date of publication of this notice, else the company will proceed to issue duplicate share certificates in our favour.

Place: Mumbai Date: 09.06.2022

RAVI DHARMARAJAN

मे. दर्शन डेव्हलपर्स

जाहीर सूचना

आम्ही मे. दर्शन डेव्हलपर्स, सर्वसाधारण जनतेस कळवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने आमच्या स.न. १६३अ., गाव-आकुर्ली, तालुका बोरीवली, जिल्हा- मुंबई, प्रकल्पाला दिनांक ०१ जून २०२२, रोजी पत्र क्रमांक SIA/MH/MIS/184628/2020 and EC Identification No.EC22B038MH141960 अन्वये पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मान्यता दिली आहे. सदर मान्यता पत्राची

प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये तसेच पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या https://parivesh.nic.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दिनांक:९-६-२०२२ ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

SUB- Original Share Certificates Lost

The Share Certificate No- 24 for 05 Share having distinctive nos- 116 to 120 pertaining to RATANKUNJ HOUSING CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Flat no-001/A (REGISRATIONNO.BOM/WKW/HSG/(TC)/11781.2002 2002/2003.dt.3/9/2002.143/b Issued in favor of Late Mrs. Ateka-K-Mandviwala has been reported lost/misplaced by their self/legal heirs.

Anyone having any claim may contact the owner/Secretary of the Society in writing within 10 days hereof failing which all claims, if any will be considered waived and the society shall proceed further to issue the duplicate Share Certificate in Lieu of the Certificate reported lost/misplaced without any regards thereto.

Place: - Mumbai Date: - 09/06/2022

Shabbir-Kayamali- Mandviwala

PUBLIC NOTICE

SUB- Original Share Certificates Lost

The Share Certificate No- 25 for 05 Share having distinctive nos- 121 to 125 pertaining to RATANKUNJ HOUSING CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Flat no- 002/A (REGISRATION NO.BOM/WKW/HSG/(TC)/11781.2002 2002/2003.dt.3/9/2002.143/b Issued in favor of Late Mrs. Ateka-K-Mandviwala

has been reported lost/misplaced by their self/legal heirs. Anyone having any claim may contact the owner/Secretary of the Society in writing within 10 days hereof failing which all claims, if any will be considered waived and the society shall proceed further to issue the duplicate Share Certificate in Lieu of the Certificate reported lost/misplaced without any regards thereto.

Place: - Mumbal Date: - 09/06/2022 Saifee -Kayamali- Mandviwala

RICHIRICH INVENTURES LIMITED

A-1 Ground Floor Emperor Court, Yashwant Nagar Vakola Santacruz East Mumbai-400055 Tel: 022-79664656

Website: www.richirichinventures.com Email: richagro@yahoo.co.in

IOTICE OF 36th ANNUAL GENERAL MEETING (AGM), BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

continuation of our newspaper advertisement published on 03rd June, 2022 in Busine Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi), NOTICE IS HEREBY given tha he 36th Annual Géneral Meeting (AGM) of the Members of the Company will be held o Thursday, 30th June, 2022 at 02:30 PM (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice Convening the AGM setting out the business to be transacted in the Meeting along with explanator Statement, Financial Statements, and the circular for Voting through electronic mean have been already been sent to the Members on through requisite modes. The Company has also uploaded these documents on its website: www.richirichinventures.com.

from 24th June, 2022 to 30th June, 2022 (both days inclusive) for the purpose of th MDA herreter evolu The remote e-voting shall commence on Monday 27th June, 2022 at 10.30 A.M. and shal end on Wednesday 29th June, 2022 at 05.00 P.M. During this period Shareholders of the

The Register of members and Share Transfer Rooks of the Company will remain close

Company holding shares in physical form or in dematerialised form as on 23rd June 2022 (Cut-Off date) may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. ince the AGM will be held through VC/OAVM the deemed venue for the AGM shall be the

Registered Office of the Company. Mr. Shanu Bhagwandas Mata (COP No. 17999) of M/s. Shanu Mata & associates, practicing Company Secretary has been appointed as Scrutinizer to scrutinize the remote e-voting and voting process to be carried out at the AGM venue in a fair and transparent manne Relevant documents referred to in the notice are available for inspection at the Registered

Office of the Company on all working days, except Saturday, Sunday and other holidays between 2.00 P.M. to 4.00 P.M. Upto the date of the Annual General Meeting. FOR RICHIRICH INVENTURES LIMITED

Himanshi Tiwar Date: 09th June, 2022 Company Secretary

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>भिकालाल मुलजी कपासी (ऊर्फ भिखालाल मुलजी कपासी)</mark> जे खालील अनुसुचित नमूद केलेल्या मालमत्तेचे मालक आहेत. यांच्या अधिकाराची मी चौकर्श करीत आहे. भिंकालाल मुलगी कपासी यांच्याकडून अनुक्रमांक बीआरएल-७-१००८५-२०२३ अंतर्गत हमी उपनिबंधकांचे कार्यालयात नोंदणीकृत दिनांक २०.१२.२०१३ रोजीचे पर्यायी स्थार्य निवास देण्यास केलेला मुळ करारनामाचे काही पाने (विशेषत: परिशिष्ट व मुळ इंडेक्स-२) हरवले आहे. भिकालाल मुलजी कपासी (ऊर्फ भिखालाल मुलजी कपासी) यांनी संदर्भ क्र.८७५) २०२२ अंतर्गत मालांड पोलीस ठाणे येथे वर नमुद मुळ करारनामाची पाने हरविलेबाबत पोलीस तक्रार केली आहे, ज्यांना उपरोक्त मालमत्ता माझे अशील (१) **अमिता नितीन दोशी, (२) निती**न चिमनलाल दोशी व (३) कृपा पार्थ मेघानी यांच्याकडे विक्री करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्ता/जागेसंदर्भात विक्री, तारण, अधिभार, मालकीहक्क बक्षीस, भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठचर्थ करारनामा आणि/किंव दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय **ॲडव्होकेट नेविल छेडा** <mark>छेडा ॲण्ड असोसिएटस्च्या मालक, दु</mark>कान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि., ना पालकर स्मृती समिती मार्ग, वीर सावरकर मैदानाजवळ, बाभईनाका, बोरिवली (प.), मुंबई: ४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून **१४ (चौदा) दिवसांत** कळवावे, अन्यथा असे दाव किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यार त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर विचारात घेतले जणार नाही.

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

निवासी मालमत्ता फ्लॅट <mark>क्र.१६०१, क्षेत्र</mark>फळ **३३०** चौ.फु. **कार्पेट** क्षेत्र, १६वा मजला, **सी** विंग २री नवीन इमारत (एमसीजीएमच्या योजनेनुसार ईमारत क्र.५) **अदिनाथ ॲव्हेन्यु विंग एबीसी** म्हणून ज्ञात, नरसिंग लेन, डी.एस. नगर, एस.व्ही. रोड, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४, जमीन सीटीएस क्र.५१४, ५१४ (१ ते १८) व ५१२बी(भाग), ५१२बी (१ ते ३०)(भाग), गाव मालाड तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर तसेच आदिनाथ ॲव्हेन्यु विंग एबीर्स को–ऑप.हौ.सो.लि., नोंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युपी/एचएसजी/टीसी/१५८३३/२०१८-१९ दिनांक २५.१०.२०१८ यांच्याद्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.२१७ अंतर्गत नोंदीत अनुक्रमांक २१६१ रं २१७० (दोन्हीसह) धारक रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे १० (दहा) पुर्णपणे भरण केलेले शेअर्स.

श्री. नेविल पी. छेड वकील, उच्च न्यायाल

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

दि. कार्यालयः ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली−११००५७. द्रर.:०११−४९२६७८ टोल फ्री क्रमांक: १८०० २१२ ८८००, ई−मेल:customer.care@herohfl.com, वेबसाईट:www.herohousingfinance.com, सीआयएन:यु६५१९४डीएल२०१६पीएलसी३०१४८

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता है सिक्युरीटावज्ञेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनाशियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **होतो हौसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृ**त अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलग १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांन सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देव रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्या

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान्य ननतेस सूचना देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम[े]८ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील नेर्देशित मालमत्तेचा ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांच्याकडे देव रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत

गालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.					
कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वारसदार/	मागणी सूचना तारीख / एकूण देव	तावा		
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	थकबाकी रक्कम (रु.)	दिनांक		
HHFMUMIPL19000006423	सुरेश हवालदार चौहान	२१.०२.२०२२, १६.०२.२०२२	09.08.2022		
&	व ललिता सुरेश चौहान	रोजी रु.६,०९,२३१/—	(रचनात्मक)		
HHFMUMHOU19000006270	<u> </u>				

प्र<mark>तिभूत मालमत्ता / स्थावर मालमत्ता /तारण मालमत्तेचे वर्णनः</mark> प्लॅट क्र.३०२, ए विंग, कार्पेट क्षेत्र क्षेत्रफव २८.०४ चौ.मी. (बाल्कनी क्षेत्र समाविष्ट), ३रा मजला, राजहंस युनाईटेड रिजेन्स-३, इमारत क्र.३, टाईप-जे, वृंदाव गरी म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्स. जमीन सर्व्हे क्र.२७. एच.क्र.१/ए. एच.क्र.१/बी. एच.क्र.१/सी. एच.क्र.३ रच.क्र.५/ए, एच.क्र.५/८, एच.क्र.६, एच.क्र.७, एस.क्र.३२, एच.क्र.३४, एस.क्र.३३, एच.क्र.१, एच.क्र.२ रच.क्र.३, एच.क्र.४ एच.क्र.५, एच.क्र.६, एच.क्र.७, एच.क्र.८, एच.क्र.९, एच.क्र.१०, एच.क्र.११, एच.क्र.१२ एच.क्र.१३, एच.क्र.१४, एच.क्र.१५, एच.क्र.१६, एच.क्र.१७, एच.क्र.१८, एच.क्र.१९, एस.क्र.७५ रच.क्र.२(भाग), <mark>गाव पामटेंभी, पामटेंभी ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा पालघर, महाराष्ट्र</mark>–४०१५०१.

मेरीरिना साझ HHFMUMHOU19000005718 २१.०२.२०२२, १६.०२.२०२२ | 0३.०६.२०२ व लेनिन साझ रोजी रु.४९,७९,२७५/-HHFMUMIPL19000005767 ातिभृत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.१५०४, १५वा मजला, बिल्डिंग टाईप

७, फेज क्र.४, बेलमॉन्ट, मोहन सबर्बिया म्हणून ज्ञात बांधकाम, सर्व्हे क्र.१७८, ३९/२, ३६/१५, ३७, २५/९ ते २५/

१४, ३५/२, ३६/३ ते १४, ३६/१६मी, <mark>गाव कोहोजखुंटवली, तालुका अंबरनाथ (प.), जिल्हा ठाणे, महाराष्ट्र</mark> क्षेत्रफळ ५३.१३ चौ.मी. कार्पेट आणि चतुसिमाः उत्तरेसः आतील रस्ता; पुर्वेसः मोहन सबर्बिया क्लब हाऊस **दक्षिणेसः** आर्चवे इमारतः; **पश्चिमेसः** मोकळी जागा. HHFMUMHOU सर्वासे लक्ष्मी प्रकाश व प्रकाश पांडुरंग २१.०२.२०२२, १६.०२.२०२२ . सुर्वासे, किशोर रामचंद्र निवाळकर रोजी रु.२०,०५,६६०/-

मुमारे ६४५ चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र), दृष्टी अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, डेल्वीन ॲपेक्स म्हणून ज्ञात प्रकल्प प्लॉट क्र.९५, सर्व्हें/गट क्र.१५०/१५१<mark>, गात्र सात्ररोली (बुदुक), तालुका शहापूर, जिल्हा ठाणे</mark> महाराष्ट्र-४२१६०१. सही / - प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मुंबई

प्रतिभत मालमत्ता /स्थावर मालमत्ता /तारण मालमत्तेचे वर्णनः फ्लॅट क.०३. १ला मजला. क्षेत्रफढ

हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरित

जाहिर अधिसूचना

	प्रोतेसर फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेखुलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये)				
	गोल्डन टोबॅको लिमि	टेडच्या धनकोंचे लक्षा वेधण्याकरिता			
	आवश्यक तपशिल				
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	गोल्डन टोबॅको लिमिटेड			
3	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	२८.०६.१९५५			
۹.	ज्या पाधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट कणको	कंपरी विवंधक - अस्परावार			

दिनांक: ०९.०६.२०२२

स्थापना/नोंदणीकरण झाले आहे कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक एल१६०००जीजे१९५५पीएलसी६७६०५ /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व गोल्डन टोबॅको लिमिटेड, दर्जिपुरा, पोस्ट-अमालिया, जिल्हा प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता वडोदरा-३९००२२, गुजरात, भारत कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी ०७.०६.२०२२ प्रारंभ तारीख दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समामीची 08.22.2022 अंदाजित तारीख अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत विचित्र नारायण पाठक अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी नोंद.क.आयबीबीआय /आयपीए-००१ /आयपी-पी०१३५३ / 086-8088/88083 मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम १२०, झार्नेश्वर कॉलनी, मधुबन विहार, इंटरनॅशनल पब्लिक स्कृत वळ, होशागांबाद रोड, भोपाल-४६२०४७ (मध्य प्रदेश)

– मेल:drvnpathak@yahoo.co.in अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह एव्हीएम रिझोल्युशन प्रोफेशनल एलएलपी १२०, झार्नेश्वर कॉलनी, मधुबन विहार, इंटरनॅशनल पब्लिक स्कूर जवळ, होशागांबाद रोड, भोपाल-४६२०४७ (मध्य प्रदेश) ई−मेल:cirp.goldentobacco@gmail.com ११ दावा सादर करण्याची अंतिम तारीख २१.०६.२०२२

र अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम

अधिकृत प्रतिनिधींचे

२१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे गव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे) ८ अ) आवश्यक नमना व अ) वेबलिंक:https://ibbi.gov.in/home/downloads वास्तविक पत्ताः लागू नाही, एव्हीएम रिझोल्युशन प्रोफेशनल एलएलपी १२०, झार्नेश्वर कॉलनी, मधुबन विहार, इंटरनॅशनल पब्लिक स्कूर जवळ. होशागांबाद रोड, भोपाल-४६२०४७ (मध्य प्रदेश).

तपशिल उपलब्ध असल्याचे पना ब)लागू नाही येथे सूचना देण्यात येत आहे की, गोल्डन टो**बॅको लिमिटेड**च्या कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने ०७.०६.२०२२ रोजी दिला आहे. ोल्डन <mark>टोबॅको लिमिटेड</mark>च्या धनकोंना येथे कळविण्यात येत आहे की. बाब क्र.१० मध्ये नमद पत्त्यावर अं

अधिकाऱ्याकडे २१.०६.२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे.

आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भागधारकांना तसेच कामगा । कर्मचारी यांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. व्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

अंतरिम ठराव प्राधिकारी, गोल्डन टोबॅको लिमिटेड नोंद.क्र.आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१३५३/२०१८-२०१९/१२०६३

सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेड

सीआयएनः एल२१०१०एमएच१९६०पीएलसी०११७६४ कॉर्पोरेट ऑफिस: ७०२, मॅरेथॉन मॅक्स, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८०; **दरघ्वनी:**+९१-२२-६७२४८४८४/८८; **फॅमस:** +९१-२२-६७७२ ८४०८ ई-मेल:citadel@marathonrealty.com, वेबसाईट:www.citadelrealty.in

सदस्यांना टपाल मतदानाची सूचना

याद्वारे सुचना देण्यात येत आहे कलम ११० आणि इतर लागु तरतुर्दीनुसार,जर काही असेल तर, कंपनी कायदा, २०१३(कायदा) (काही वैधानिक फेरफार किंवा त्याच्या सध्या अंगलात असलेले पुन्हा लागू करण्यासह) नियम २ आणि नियम २२ सह वाचा (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (काही वैधानिक फेरफार (ने) किंवा त्यामध्ये सध्या अंमलात असलेल्या पूर्नअधिनियमांसह) (नियम), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे विनियम ४४ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (सूची विनियम), सामान्य परिपन्नक क्रमांक १४) २०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० इतर संबंधित परिपन्नकांसह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१ आणि २०/२०२१ डिसेंबर २०२१ रोजी भारत जारी केलेले सर्व साधारण सभेवरील सचिव प्रमाण (एसएस-२) आणि इतर कोणतेही लागू कायदे, नियम (कोणत्याह वैधानिक फेरफार किंवा त्यामधील पुर्नअधिनियमांसह अमलात), सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची मंजूरी मिळविण्यासाठी खाली नमूद केल्यानुसार आणि २९ एप्रिल २०२२ च्या टपाल मतदान सूचनेत (टपाल मतदान सूचना) नमूद केल्यानुसार, विशेष व्यवसायावर विमर्श करण्याकरिता हा ठराव टपाल मतदानाद्वारे, केवळ रेमोर ई-मतदान पकियेदारे पारित करण्यात येणार आहे.

14.110	tens & start startage into act and a lit sing.					
अ. क्र.	तपशील	ठरावाचा प्रकार (सामान्य/विशेष)				
१	श्री. देवेंद्र शीमानकर विशेष ठराव (डीआयएन ००३८५०८३) यांची स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करणे आणि या संदर्भात विचारात घेणे, आणि	वि शोष ठराव				

. फंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा आपल्या सदस्यांना ई-मतदान सुविधा प्रदार करण्याच्या उद्देशाने प्रदान केल्या आहेत. एमसीएच्या परिपत्रकांनुसार, कंपनीने सदस्यांना त्यांच्या ई-मेल पत्याच नोंटणी करण्यास सक्षम करण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृर केलेला नाही त्यांनी सचनांमध्ये नमुद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून नींदणी करण्याची विनंती केली जाते.

एनएसडीएल आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) (एकत्रितपणे डिपॉझिटरीज म्हणून संदर्भित) कडून प्राप्त झालेल्या सदस्यांच्या नींद पटावर/ लाभार्थी मालकांच्या यादीत ज्या सदस्यांची नावे नींद आहेत शुक्रवार, ०३ जून २०२२ रोजी (कट-ऑफ तारीख) पर्यंत आणि ज्याचा ई-मेल पत्ता कंपनी / डिपॉझिटरीज , डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहे त्यांनाच ही सूचना फक्त इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवली जात आहे.

या टपाल मतदान सूचनेची एक प्रत कंपनीच्या वेबसाइटवर (https://citadelrealty.in/notices/), स्टॉब एक्सचेंजच्या वेबसाइटच्या संबंधित विभागावर देखील उपलब्ध आहे ज्यावर कंपनीचे इक्रिटी शेअर्स सचीबद्ध आहेत. म्हणजे, बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि एनएसडीएल ची वेबसाइट, कंपनीला रिमोट ई-वोटिंग सेवा प्रदान करणारी एजन्सी (www.evoting.nsdl.com). सभासदांच्या सहज संदर्भासाठी सूचना देखील जोडली आहे.

रिमोट ई-मतदान सविधा या कालावधीत उपलब्ध असेल. खालीलप्रमाणे:

रिमोट ई-वोटिंगची सुरुवात दि.०९ जन २०२२ रोजी स.९.०० वा. रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती दि.०८ जुलै २०२२ रोजी सायं. ५.०० वा. वर नमूद केलेल्या कालावधीत, कट-ऑफ तारखेनुसार कंपनीचे इक्रिटी शेअर्स घारण करणारे पात्र सदस्य, इलेक्ट्रॉनिव पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. सदर तारीख आणि वेळेच्या पलीकडे रिमोट ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नार्ह

आणि रिमोट ई-व्होटिंग पध्दत उपरोक्त कालावधी संपल्यानंतर एनएसडीएलद्वारे त्वरित अक्षम केले जाईल. ठरावाव

मत, एकदा टांकले की, नंतर बदलता येत नाही. रिमोट ई-वोटिंगची तपशीलवार प्रक्रिया सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

ठिकाण: मुंबई

तारीख: ८ जून २०२२

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध सदस्यांसार्ठ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-वोटिंग युजर मॅन्युअल पाहू शकता किंवा टोल फ्री क्र.१८०० १०२० ९९० / १८०० २२४ ४३० वर कॉल करू शकता किंवा

सुश्री सोनी सिंग/श्री.अमित विशाल यांना एनएसडीएल, ४था मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३ येथे विनंती पाठवा; ईमेल: evoting@nsdl.co.in ई मतदानावरील तुमच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी. धन्यवाद.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेड सही/

सुचेता चतुर्वेद कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी